

c) *krauses Haar*, = वावरी (भाषायाम्) ÇKDra. = केशचक्रले (loc.) H. an. = केशो चक्रले MED.; nach ÇKDra. = केशो und चक्रल. — d) *Clerodendrum Syphonanthus* R. Br. AK. 2, 4, 2, 8. H. an. MED. eine andere Pflanze, = कृज्ञः Rāgān. im ÇKDra. — e) a sort of worm. — f) the noise or clash of weapons. — g) a mode of dancing ÇABDĀRTHAK. bei WILSON. — 2) f. आ a) eine Art Ocimum AK. 2, 4, 5, 5. eine best. Gemüsepflanze H. an. MED. eine best. Blume H. an. MED. — b) eine Fliegenart ÇABDAR. im ÇKDra. — 3) f. ३) eine Art Ocimum ÇABDAR. im ÇKDra. = बर्वे n. und बर्वेरीक Hār. 46. — 4) n. a) = बर्वे und बर्वेरीक Hār. 46. — b) Zinnober (हिंदुल). — c) Myrrhe. — c) gelbes Sandelholz Rāgān. im ÇKDra.

बर्वेरीक n. eine Art Sandelholz Rāgān. im ÇKDra. — Vgl. कृष्णवर्वेरीक. बर्वेरीता f. Bez. einer stammelnden Aussprache des र् RV. Prāt. 14, 8. बर्वेरी (वर्वेरी) m. N. pr. eines Mannes Verz. d. Oxf. H. 53, a, 32. बर्वेरील adj. von बर्वेरी gaṇa काशादि zu P. 4, 2, 80.

बर्वेरीक UNĀDIS. 4, 19. m. *krauses Haar* Ucéval. = चर्चरीक 1) 2) 3) H. an. 4, 23. — ब्राह्मणपटिकावृत् UNĀDIK. im ÇKDra. = घणगन्धिका ÇABDAK. im ÇKDra. n. = बर्वे n. = बर्वे f. Hār. 46. — बर्वेरीकोपाख्यान Verz. d. B. H. No. 1350.

बर्वेरोत्य n. weisses Sandelholz ÇABDĀRTHAK. bei WILSON.

बर्वा f. = बर्वे eine Art Ocimum ÇABDAK. im ÇKDra.

1. बर्वे mit उद्दि vgl. उद्दिवर्क्षण.
2. बर्वे mit उद्दि vgl. उद्दिवर्क्षण.

— उप, °वंस्तुति KATHĀS. 72, 65. — Vgl. उपवंक्षण.

3. बर्वे, वंस्तुति n. KATHĀS. 52, 126. Die Bomb. Ausg. des MBh. hat वं, nicht व.

बर्विचित्रक (बर्विन् + चिं) n. Titel des buntscheckigen 47ten Adhikāja in VARĀH. Brh. S. VARĀH. Brh. S. 47, 2. — Vgl. मपूचित्रक.

बर्विवाहन (बर्विन् + वा०) Bein. Gaṇeṣa's (auf einem Pfaу reitend) KATHĀS. 53, 173.

1. वल 1) Z. 29, die ekstatischen Čaiva nehmen fünf Kräfte an: जूरुपति, प्रसाद, मतेद्वजयः, धर्म und अप्रमाद् SARVADARÇANAS. 75, 15. fgg. 74, 14. 89, 6.
2. वल 2) a) MBh. 3, 7094. 7, 203 liest die ed. Bomb. बक्ता: st. बलाः: — c) auch ein Sohn Kṛṣṇa's BHĀG. P. 10, 61, 15.

बलधर् m. N. pr. eines Brahmanen KATHĀS. 112, 137. eines Heerführers 91, 18.

बलन vgl. भद्रः.

बलपति auch *Heerführer* VARĀH. Brh. S. 29, 10.

बलभद्र 2) c) am Ende hinzuzufügen BHĀG. P. 10, 63, 1.

बलवत् 1) superl. बलवत्तम् AV. 5, 4, 1. Sp. 35, Z. 10 Čāk. 183 nicht adv., sondern adj. in Verbindung mit संमोक्षः. — 3) m. Bez. des 8ten Muhūrta Ind. St. 10, 296 (वलवत्).

बलवर्मन् N. pr. eines Kaufmanns KATHĀS. 58, 57.

बलसेन m. N. pr. eines Kriegers KATHĀS. 32, 34.

बलाक 2) N. pr. eines Schülers des Gātukarṇa BHĀG. P. 12, 6, 58.

बलाय् (von बल), °यते Kraft äussern: बलायमानमिन्द्रम् NIR. 10, 3.

बलास 1) nach GAUHMANN Ind. St. 9, 496. fgg. Anschwellung.

बलासबस्त (ब० + बस्त) m. eine best. Augenkrankheit WISE 303.

बलासुर m. N. pr. eines Wäschers KATHĀS. 72, 211.

बलाक्षण् gaṇa पृष्ठोदरादि zu P. 6, 3, 109. m. 1) Regenwolke, Gewitterwolke AK. 1, 1, 2, 8. Tārik. 3, 3, 34. H. 164. an. 4, 23. MED. k. 201. HĀLĀJ. 1, 58. MBh. 1, 1289. 2122. 3, 12540. 4, 1416 (wo mit der ed. Bomb. बलाक्षणादपि मतः zu lesen ist). 1754. 2030. 5, 4615. 6, 3620. HARIV. 2309. 2412. 3894. R. 3, 29, 7. MRKĀH. 146, 20. RĀGH. 3, 27. KUMĀRAS. 1, 4. R̄T. 2, 3, 4. Cīc. 4, 54. Spr. 3618. Am Ende eines adj. comp. f. आ MBh. 7, 6674. R. 4, 32, 14. Auch N. einer der 7 Wolken beim Untergange der Welt Verz. d. Oxf. H. 347, b, 33. — 2) Berg Tārik. H. an. MED. — 3) eine Reitherart, = बलाक H. 1333. — 4) N. pr. eines Schlangendamons H. 1311. H. an. MED. MBh. 2, 361. HARIV. 229. VĀJU-P. in VP. 149, N. 16. Vgl. बालाक्षण. — 5) N. pr. eines der 4 Pferde Vishnu's Tārik. 1, 1, 34. MBh. 7, 2812. HARIV. 9720. BHĀG. P. 10, 33, 5, 89, 49. — 6) N. pr. eines Daitja H. an. MED. — 7) N. pr. eines Bruders des Gajadhratha MBh. 3, 15599.

बलिभूत् 1) Spendend geniessend, — empfangend, von Göttern BHĀG. P. 10, 60, 37.

बलीकर् KATHĀS. 54, 186.

बलीवर्ध s. u. बलिवर्द 1).

बल्लवज MBh. 12, 3241. nach Tārik. ein pl. tantum. Die Bomb. Ausg. des MBh. schreibt बल्लवज.

बल्लव 1) NALOD. 1, 2. f. ३) KIR. 4, 17. BHĀG. P. 10, 46, 6, 47, 61.

बल्लवल m. N. pr. eines Daitja, Sohnes des Ilvala, BHĀG. P. 10, 78, 37, 79, 2.

बस्त Suçr. 1, 118, 17. 261, 20. 279, 8, 2, 391, 7. — Vgl. बलास०.

बलिर्गिरि als N. pr. zu fassen. MBh. 6, 357 liest die ed. Bomb. बलिर्गिरियाङ्गमलता.

बलिर्दार eine äussere Thür KATHĀS. 71, 52. es könnte hier aber auch बलिर्दि mit गते verbunden werden.

बलिर्मनस् (बलिर्दि + म०) adj. nicht im Geiste seind, auswendig SARVADARÇANAS. 4, 17.

बलिप्राकार् etwa Warte; s. oben u. प्रगति 2).

बलिर्दि, बलिर्कृतो इक्ष्मर्येषु (in der Bed. des abl.) संनिकर्त्याज्ञ R. 7, 39, 5. Zum Schluss vgl. noch गुह्येनं समाशासमिव मूर्तिधरं बलिः leibhaftig KATHĀS. 13, 181.

बलु 1) so v. a. Plural AIR. Br. 3, 2, 15. 6, 12.

बलुनार् m. eine Art Natrum, = सर्वनार् Rāgān. im ÇKDra. u. d. letzten W.

बलुगिरि (बलु + गिं) N. pr. einer Gegend VARĀH. Brh. S. 16, 26.

बलुतण Spr. 1754, wo बलुतण् zu verbinden ist. adj. grasreich (वन) KATHĀS. 70, 42.

बलुदैवत्य als Titel eines Werkes SARVADARÇANAS. 83, 21.

बलुधनेश्वर् (बलु - धन + श्वर्) m. ein sehr reicher Mann KATHĀS. 54, 99.

बलुधान्यक N. pr. einer Oertlichkeit MBh. 2, 1187.

बलुनाम् adj. (f. eben so) viele Namen habend BHĀG. P. 10, 4, 13.

बलुपुत्रिका f. eine best. Pflanze, = मक्षाशतावरी Rāgān. im ÇKDra. u. d. letzten W. — Vgl. बलुपत्रिका.

बलुमित्र adj. VARĀH. Brh. S. 101, 10 = Brh. 16, 10.

बलुलाश BHĀG. P. 10, 86, 16.

बलुवार्षिक R. 7, 51, 16.